

Dated- 22.06.2024

BSE LIMITED

Corporate Relations Department Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort Mumbai-400001 Scrip code: 543264

NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED

Listing Department
Exchange Plaza, 5th Floor, Plot no. C/1
G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E)
Mumbai-400051
Scrip Code: NURECA

Sub: Newspaper Advertisement in connection with the 8th Annual General Meeting of the Company

Dear Sir,

Pursuant to the Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the newspaper advertisement published today i.e. June 22, 2024 in the following Newspapers:


- 1. Business Standard (All editions) in English language circulating in the whole or substantially the whole of India.
- 2. Nav Shakti (Mumbai edition) in Marathi language circulating in the area where the registered office of the Company is situated.

Please note that the AGM of the Company is scheduled on July 18, 2024 (Thursday) through VC (Video Conferencing) / OAVM (Other Audio Visual Means).

The above is for your information and records.

Thanking You, Yours Sincerely, For **Nureca Limited**

(Chetna Anand)
Company Secretary & Compliance Officer



SUBHOMOY BHATTACHARJEE

he Indian shoreline, thanks to a geographical quirk, has a long continental shelf. This allows for sprawling and safe beaches, where the water recedes for miles and advances

picturesquely. But there is another side to beauty. The sprawling beaches make it impossible for vessels like large oil tankers and container ships to come near India's coasts, compelling most of them to offload their cargo at Colombo. In rare cases, they do a mid-sea transfer of goods nearer an

Indian port. The ₹76,220 crore Vadhavan project, cleared by the Union Cabinet on Wednesday, could change this — at least to an extent. Located in Dahanu, in Maharashtra, it will be India's first major

port since JNPA was commissioned in 1989. All other government-run ports are even older, none of them younger than 50 years. In the private sector, Mundra was commissioned 25 years ago, but as a single-terminal port. It expanded later.

But in spite of the expansion, neither Mundra nor JNPA qualifies as a mega port, which is an epithet bestowed on only those that have a cargo handling capacity of at least 300 million metric tonnes per annum (MMTPA). JNPA and Mundra have 100

The Deendayal port (erstwhile Kandla) on the west coast and Paradip on the east have been identified for transformation into mega ports. But they face limitations of depth in their waters to allow

The total

transshipment

cargo of India is

about 4.6 million

TEUs (twenty-foot

equivalent units),

about 4.2 million

TEUs are handled

out of which

outside India

anchorage for large vessels. Deendaval offers 14 meters and Paradip about 14.5. Capesize ships (industry term for ultra-large ships), which usually carry a tonnage of 170,000 DWT (deadweight tonnage), need at least 18 metres or more of depth to come to the harbour.

Vadhavan, slated to start with a capacity to handle 298 MMTPA, will thus be the first port in India to begin life as a true mega port.

The total transshipment cargo of India is about 4.6 million TEUs (twenty-foot equivalent units), out of which about 4.2 million TEUs are handled outside India. The country needs mega ports with the commensurate terminal infrastructure to handle capesize ships to handle the projected volumes of sea-based EXIM trade of about \$1.6 trillion to \$2 trillion by 2030.

"Vadhavan will serve as a crucial node for the IMEEC and INSTC corridors, elevating India's maritime infrastructure and enhancing global trade connectivity. It will support economic growth and promote regional integration", Rizwan Soomar, Chairman, CEO & MD, North Africa & India Subcontinent, DP World and head of the logistics committee at the Federation of Indian Chambers of Commerce and Industry, told Business Standard.

DP World is a multinational logistics company based in Dubai. IMEEC is the India-Middle East-Europe Economic Corridor, which seeks to link India, the United Arab Emirates, Jordan, Saudi Arabia, and Israel with Europe and the United States. INSTC is the International North-South Transport Corridor.

Why a mega port

The port at Dahanu was proposed as early as 1998, when India was making its first foray into building a deep-sea port. But it was shot down by the Dahanu Taluka Environment Protection Authority. When the project was listed in the Sagarmala programme in 2017, its cost was projected at

₹65,545.55 crore. Wednesday's Cabinet approval has raised it by ₹10,765 crore.

In "The India Transport Report: Moving India to 2032", Rakesh Mohan, part-time member of the Prime Minister's Economic Advisory Council, had noted: "A key government priority should be to invest in four to six mega ports over the next 20 years... As opposed to other large economies each of which have a few mega port, India has none".

Speaking with Business Standard, Mohan explained why a mega port was so necessary. "These included a) economies of scale, since average costs of freight per unit gets reduced with larger volumes, b) economies of scope since larger ports are able to handle a larger variety of goods than smaller ports; Indian ports are mostly dry or bulk cargo specific including even JNPA and Mundra, c) mega ports can host a large variety of suppliers, industrial complexes and logistic companies, offering agglomeration economics d) offer competition among all range of operators lowering handling charges and e) feed the smaller ports in a hub-and-spoke model, where the mega port captures the global maritime flow to divide the cargo among the smaller ones."

Lots going for Vadhavan

Standing at the cusp of the IMEEC, Vadhavan is expected to attract volumes. There has been a rapid rise of business at its nearest rivals, Deendayal and Mundra ports, both located off the Gujarat coast.

It is being planned with nine container terminals of 1,000 metres each, four multi-

purpose berths, including the coastal berth, four liquid cargo berths, a Ro-Ro berth, and a Coast Guard berth.

Ro-Ro stands for rollon/roll-off ships, which carry wheeled cargo, such as

There is a lot more going for Vadhavan. It has a natural draft of 18 to 20 metres, it is only 150 km upstream of the Mumbai Port and JNPA, and is close to the upcoming Delhi-

Mumbai Freight corridor. The cabinet approval has built-in road connectivity between the port and national highways. and linkage to the existing rail network as well as the upcoming Dedicated Rail Freight Corridor.

Infra gambit

A mega port is a massive infrastructure gambit. Once the first set of conditions is satisfied, the next stage is to build an extensive set of gantries which in turn will require sophisticated yard management capabilities, extensive storage facilities, and then backing those up with a huge network of inland connectivity and finally the capacity of the labour and capita to build it all up.

For the current project, both JNPA and Maharashtra Maritime Board, the 74-26 per cent shareholders of the project, took care to address the ecological concerns. For instance, the Union Ministry of Environment, Forests and Climate Change asked for 18 studies on environmental impact assessment and they were done.

Vadhavan rivals another mega port at Galathea Bay, planned at the farthest end of the Nicobar Islands on the east coast. It was approved in 2021. The execution challenge is massive for both, since India has not developed a new port of a comparable scale for a long time.

As Dhruv Kotak, Managing Director, JM Baxi said Vadhavan would score, since it aimed to use sustainable technology. "The all-weather deep draft port is a transformative initiative to bolster India's dominance in global maritime trade," he said.

TOP 30 PORTS IN THE WORLD BY CARGO HANDLED **INDIAN PORTS NUMBER OF PORTS** CARGO HANDLING CAPACITY USA All figures in MTPA Germany Malaysia 2 📥 **VADHAVAN** Vietnam Thailand 1 4 India The **₹76,220 crore Others** 10 🚛 Vadhavan project was cleared by the Union Cabinet on Wednesday. Located in Dahanu, Maharashtra, it will be India's first major port since 269.10 JNPA was commissioned in 1989. All other government-run 92.77 .617**.**39 ports are even older, **DEENDAYAL** none of them younger TOTAL SYAMA PRASAD than 50 years MOOKERJEE **PORT JAWAHARLAL** 141.37 PARADIP **NEHRU** 298.00 289 **MUMBAI PORT** VISAKHAPATNAM 143.68 84.00 91.00 **MORMUGAO** KAMARAJAR **PORT** 63.40 NEW MANGALORE **CHENNAI** 136.00 **PORT PORT** 114.96 111.46 V.O. CHIDAMBARANAR **COCHIN** PORT Map not to scale

alfran-nṛ[

ALFRAN NRL PRIVATE LIMITED CIN: U26999DL2022FTC392631 206, 2nd Floor, 79 Shyam Lal Road, Daryaganj, Delhi - 110002, India.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Nilachal Thermal Solutions Private Limited having its registered office at A-11, Trishul Apartment, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai, Maharashtra, India, 400093, a shareholder of the Alfran NRL Private Limited ("Company"), had sold its entire shareholding held in the Company to Sharadaa Ceramics Private Limited and Green Metals Solutions Gulf DMCC pursuant to the Share Purchase Agreement dated 09th May, 2024 and has ceased to be the shareholder of the Company. Consequent to the share transfer. all the agreements including the Joint Venture Agreement, Technology License Agreement, Business Support and Services Agreement Purchase of raw materials Agreement entered into by Grupo Aldomer S.L., the Holding Company with Nilachal Thermal Solution Private Limited stands rescinded.

Consequent to the above GRUPO ALDOMER S.L., SHARADAA CERAMICS PRIVATE LIMITED AND GREEN METALS SOLUTIONS GULF DMCC have entered into a fresh Shareholders' agreement on

12" June, 2024 together with Business and Manufacturing Responsibility Agreement, Business Support and Services Agreement and Technology License Agreement. The said agreements have been taken note of by the Board of Directors at their meeting held on 12th June, 2024. This is for the information of the public and other stakeholders dealing with the Company regarding the change in management.

On behalf of the Board

RAMACHANDRAN SATHIAVAGHEESWARAN Date: 21.06.2024 (DIN: 01083992) Place : Chennai

GPT

GPT INFRAPROJECTS LIMITED ICIN: L20103WB1980PLC032872

Salt Lake, Kolkata -700106; West Bengal (India Tel: +91-33-4050-7000 Fax: +91-33-4050-7996 Email: gil.coseo@gptgroup.co.in Visit us: www.gptinfra.in

NOTICE

Notice is hereby given that pursuan to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, Wednesday, July 03, 2024 has been fixed as the Record Date for the numos of determining the members, eligible for bonus shares as approved by the shareholders.

The Shareholders of the company have approved the issue of Bonus equity Shares at a ratio of 1(One):1(One) through postal ballot on Thursday, June

Mohit Aron Date : 21.06.2024

(1) Reliance

Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021 Phone: 022-3555 5000. Email: investor.relations@ril.co CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue

No.				From - To	From - To
ı	9537848	Kaushik S Patel	200	5729023-023	107211409-608
2	52343534	Mrs A Saraswati	268	66828588-588	6890192884-151
		P Abbupillai			
3	32243444	Praveen Chander Chopra	40	4141453-454	66038359-398
		Vijay Lakshmi Chopra	18	7330133-133	145862509-526
		Pranav Chopra	12	12798887-887	257710701-712
		·	5	14425317-317	338489067-071
			75	53655648-649	1256712010-084
			150	66410958-958	6853586691-840
4	126488389	Rajpal	181	57577297-297	1596311292-472
			181	62624248-248	2219717821-001
5	27025633	Sujit Kumar Sanyal	364	66702606-606	6879604734-097
		Reeta Sanyal			
6	4928083	Sujitkumar Sanyal	580	66702508-508	6879593629-208
		Reeta Sanyal			
7	30528913	Sunil Kapoor	40	3895715-716	61123599-638
		·	18	7170885-886	144511037-054
			2	11710152-152	213391089-090
			60	55062934-935	1338203766-825
			60	62800647-647	2231509716-775
8	21340740	Vinod Jagannath Katyal	261	54099455-460	1273496134-394
		Saroj Vinod Katyal			
		Total	2515		

The Public is hereby warned against purchasing or dealing with these securities any way. Any person(s) who has I have any claim in regard of the securities, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agent viz. "KFin Technologies Limited", Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice failing which, the Company will proceed to issue letter(s) of confirmation in lieu of duplicate certificate(s) in respect of the aforesaid securities.

for Reliance Industries Limited

Place: Mumbai Date: June 21, 2024

Savithri Parekh Company Secretary and Compliance Officer



NOTICE TO SHAREHOLDERS

Sub: Transfer of Ordinary Shares of the Company to Demat Account of IEPE Authority Pursuant to Section 124(6) of the Companies Act. 2013 read with Rule 6(3)(a) of the Investo Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (IEPF Rules), notice is hereby given to the Shareholders of the Company that all shares, respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, shall become due to be transferred / credited to the DEMAT account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Individual communications in this regard have been sent through registered post of 20th June, 2024 to the registered address of the Shareholders concerned whose shares are liable to be transferred to the IEPF Authority on 1st October, 2024. The Company has uploaded details of such Shareholders on its website at: https://www.cheviotgroup.com under the TAB "List of Shares to be Transferred to the IEPF Authority". Shareholders are requested to verify the list and claim their dividend immediately to avoid transfer of their shares to the IEPF Authority For any assistance in this regard, Shareholders may contact the Nodal Officer of the Compar through Email: investorservices@cheviute.com or the Company's Registrar and Share Transfe Agent, M/s Maheshwari Datamatics Private Limited at 23, R.N. Mukherjee Road, 5th Floor Kolkata- 700 001, Tel.:+91-33-2248 2248/2243 5029; Email: mdpldc@vahoo.com.

In case any shares are held in physical form and such shares are liable to be transferred to IEPI Authority, please note that the Company will issue new share certificate(s) in lieu of original share certificate(s) for the purpose of transfer of such shares to IEPF Authority as per the IEPF Rule and upon issue of such new share certificate(s), the original share certificate(s) which stand registered in the name of such Shareholder will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares held in demat mode, the transfer would be effected by issuance of necessary instruction to the depository to transfer the shares directly to IEPF. The shareholders concerned are further requested to note that all future benefits arising on sucl shares would also be transferred to IEPF Authority.

Shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the IEPF Rules. In case the Company does not receive any communication from the Shareholders concerned within three months from the date of this notice, the Company shall transfer the shares to IEPF Authority as per procedure stipulated in the IEPF Rules.

No claim shall lie against the Company in respect of unpaid / unclaimed dividend amounts and shares which have been transferred to IEPF Authority as per the Rules. Any person, whose shares and / or unpaid / unclaimed dividend have been transferred to the IEPF Authority may approach the Nodal Officer of the Company through email at investorservices@chevjute.com fo an Entitlement Letter to claim such shares / dividend transferred to the IEPF Authority before making an application in e-Form IEPF 5. For more information on manner of claiming dividend and shares transferred to the IEPF Authority, please visit IEPF Portal: www.iepf.gov.in or the Company's vebsite: www.cheviotgroup.com.

For Cheviot Company Limited

Aditya Banerjee Place: Kolkata Company Secretary & Compliance Officer Date:21.06.2024

8[™] ANNUAL GENERAL MEETING OF NURECA LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

. The 8th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on **Thursday**, **July** 18, 2024 through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 & Circulars issued thereunder by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. to transact the businesses as set out in the Notice of AGM.

2. In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of AGM along with the Annual Report for the Financial Year 2023-24 will be sent to all the Members whose e-mail addresses are registered / available with the Company / Depository Participants.

Members who have not yet registered their e-mail addresses, are requested to register their e-mail addresses, mobile numbers and/or other details, with their relevant depositories through their

3. Notice of AGM and the Annual Report will be available on the Company's website www.nureca.com, on the website of BSE Limited at www.bseindia.com, on the website of National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and also on the website of CDSL at www.evotingindia.com.

4. Members will have an opportunity to cast their vote remotely on the business items as set out in the Notice of AGM through remote e-voting / e-voting at AGM. The manner of casting vote through remote e-voting / e-voting at AGM for members holding shares in dematerialized mode and for Members who have not registered their email addresses will be provided in the Notice of AGM.

5. The Board has not recommended any dividend for the Financial Year 2023-24.

Dated: 21.06.2024 Place: Chandigarh

For Nureca Limited sd/-Chetna Anand Company Secretary

Regd. Office: Office Number 101, 1st Floor Udyog Bhavan Sonawala Lane, Goregaon E Mumbai City MH 400063 CIN: L24304MH2016PLC320868 Tel. +91-172-5292900. Email: cs@nureca.com. Website: www.nureca.com



2





ealthcare and wellness brand by Indian Customers in

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगिकृत) ई-निविदा सूचना क्र./०२/२०२४-२०२५

अ. क्र.	कामाचे नाव	अंदाजित रक्कम रुपये	कोरी ई-निविदा संकेतस्थळावर उपलब्ध होण्याचा कालावधी (www.midcindia.org)	
			पासून	पर्यंत
अ	का. अ., मऔविम, विभाग, नांदेड			
१	हिंगोली औद्योगिक क्षेत्र हिंगोली औद्योगिक क्षेत्रासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजने अंतर्गत सिध्देश्वर धरणापासून हिंगोली औद्योगिक क्षेत्रापर्यंत ४०० मी.मी. व औद्योगिक क्षेत्रात ३०० मी.मी व्यासाची डी.आय.के. ९ पाईपलाईन पुरवठा करून जोडणी करून कार्यान्वित करणे. (दुसरी मागणी)	२२,२६,००,०१५.००	२५/०६/२०२४	१२/०७/२०२४

निविदा सूचना अगर निविदा सूचनेतील कोणताही भाग कोणतीही पूर्व सूचना न देता रद्द करण्याचा अथवा राखून ठेवण्याचा तसेच सुधारणा करण्याचा हक्क म.औ.वि. महामंडळाने राखून ठेवला आहे.

OSBI भारतीय स्टेट बॅक रिटेल ॲसेट क्रडीट प्रोसेसिंग सेंटर श्ला मजला, प्लॉट नं. पी/२४, सकाळ सर्कल जवळ, त्र्यंबक रोड, एमआयडीसी. मागणी सुचना सातपूर, नाशिक. ४२२००७. फोन नं. 0253-2223015/2223007

. सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ कलम १३(२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) कायदा २००२ चा कलम ३(सरफेसी कायदाँ) वाचावा.

खालील सही करणारे भारतीय स्टेट बँकेचे स्वीकृत आधिकारी, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) कायद्याखाली विभाग १३ (१२) प्रमाणे कलम ३ नुसार त्यांना मिळालेल्या आधिकाराचा वापर करून संबंधित कर्जदार / कायदेशीर वारस यांना मागणी नोटीस उपरोक्त कायदा कलम १३(२) नुसार केली होती. मागणी नोटीसीमध्ये नमुद केलेल्या रकमा तसेच खालील दिलेल्या तपशिलाप्रमाणे ६० दिवसांच्या आत सदर रक्कामांचा भरणा करावयाचा आहे. संबंधित कर्जदाराला विविध कारणांमळे सदर नोटीस बजावली गेली नाही. सदर नोटीसीची प्रत खालील सही करणाऱ्या आधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे. संबंधितांना गरज वाटल्यास ती प्रत कोणत्याही कार्यालयीन वेळेत घेऊ शकतात.

जर ह्या प्रकारे कर्जदारांना नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत येथे खालील दर्शविलेली मुदत अखेर दिनांकास थकीत रक्कम ज्या दिवसांपासून व्याजासह रक्कम भारतीय स्टेट बँक येथे जमा करावी. त्याअंतर्गत कर्ज आणि कराराची दस्तऐवज संबंधित आधिकाऱ्यांकडुन मिळतील. सुरक्षितेच्या दृष्टीने कर्जदाराच्या खालील मालमत्ते संबंधी करारपत्र आणि दस्तऐवज भारतीय स्टेट बँकेकर्डे तारण ठेवलेली आहे.

	कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेची तारीख	मालमत्तेचे वर्णन	थकीत रक्कम रूपये
9	श्री. अबिद हुसेन शेख व सौ. नासरिन अबिद शेख HL A/C No- 38710637258 Suraksha A/C No- 38710647449	रो बंगलो, तळ+पहि ११७/क/१/प्लॉट शिवार, चुंचाळे गां चौ.मी. व प्लॉट क्षेत्र रुद्ध कॉलनी रोड, प	श्री. अबिद हुसेन शेख व सौ. नासरिन अबिद शेख यांच्या मालकीची मिळकत - ड्युप्लेक्स ला मजला, सिटीस नं. ३२३६/बी-४७, स.नं. ट /क/१०१, प्लॉट नं. क/१०१, चुंचाळे व, नाशिक- ४२२१०१. यांसी क्षेत्र ५२.४६ ६१.६० चौ.मी. चतुःसिमा - पूर्वेस : ७.५० मी श्चिमेस : प्लॉट नं. सी १००, दक्षिणेस : प्लॉट न: ॲडजेस्टेड प्लॉट नं. ११७ चा भाग	रूपये ८,५३,९२७/- दि. ०३/०६/२०२४ पर्यंत + व्याज
2	श्री. खंडु चंद्रभान पैठणकर सौ. सरला खंडू पैठणकर HL A/C No- 61252441749 Suraksha A/C No- 61257525920	ड्युप्लेक्स रो बंगलो मजला, म्युनिसिपल १, प्लॉट नं. ४० व स्वामी समर्थ केंद्रार ४२२०१०. ग्रांसी ह गार्डन क्षेत्रासह. चत् साईड मार्जिन व रस्त बंगलो नं. ०४.	श्री. खंडु चंद्रभान पैठणकर व सौ. सरला खंडु पैठणकर यांच्या मालकीची मिळकत - नं. ०५, श्री मयुरेश्वर रो बंगलो, तळ+पहिला घर नं. ४२३/२८२२/५, स.नं. ३१५/२अ/ ४१, सिटीस नं. ६५७६ व ६५६३, प्रशांत नगर, तवळ, पाथर्डी फाटा, पाथर्डी शिवार, नाशिक क्षेत्र ६२.२५ चौ.मी. (बांधीव) ४६.०० चौ.मी. [ःसिमा - पूर्वेस : साईड मार्जिन, पश्चिमेस : ता, दक्षिणेस : साईड मार्जिन व रस्ता, उत्तरेस : रो	रूपये १५,५३,७३७/- दि. ०१/०६/२०२४ पर्यंत + व्याज
8	श्री. नारायण आनंदा गोपाल सौ. रंजना नारायण गोपाल A/c. No39107634257(HL), 39107655608 (SURAKSHA) 39168525383 (Top Up)	रो हाऊस नं. ९, सा २८/अ+ब+क+ड १२३/अ/२/३/३ कॉलनी, नाशिक चतुःसिमा - पूर्वेस	श्री. नारायण आनंदा गोपाल व सौ. रंजना नारायण गोपाल यांच्या मालकीची मिळकत ई एकता रो हाऊसेस अपार्टमेंट, प्लॉट नं. २४ ते +ई+फ+ग+ह, स.नं. १२३/अ/२/२/२अ+ ३, गंगापूर शिवार, धृव नगर, विठ्ठल रुख्मिणी - ४२२०१३. यांसी खेत्र ९५.५३ चौ.मी. : रेअर मार्जिन, पश्चिमेस : साईड मार्जिन व हाऊस नं. १०, उत्तरेस : रो हाऊस नं. ८.	रूपये २५,७७,७६३/- दि. ०२/०५/२०२४ पर्यंत + व्याज

जर संबंधित कर्जदार / जामीनदार, मालमत्ताधारक अथवा त्यांचे कायदेशीर वारस त्यांच्या अवश्यकतेनुसार वर उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय स्टेट बँकेला करू शकला नाही तर भारतीय स्टेट बँक वरील सुरक्षित मालमर्त्ते विरूद्ध कलम १३(४) कायद्यान्वये आणि लागु नियमाप्रमाणे संबंधित कर्जदारावर/ जामीनदार, मालमत्ताधारक आवश्यकतेनुसार किंमत आणि होणाऱ्या परिणामाचा विचार करता कार्यवाही करेल जर संबंधित कर्जदाराची वर उल्लेखलेली मालमत्ता सरफेसी कायद्यानुसार विक्रीद्धारे, लिज किंवा बँकेची लिखीत स्वरूपात पुर्वसंमती न घेता केलेल्या व्यवहारास मनाई केली जाईल. संरक्षित मालमतेचा उपलब्ध वेळेच्या बाबतीत पुर्ततेकरिता क्रपया सदर सरफेसी कायदा २००२ च्या सेक्शन १३ च्या उपकलम (८) मधील तरतदींकडे कर्जदाराने लक्ष देंणे.सरफेसी कायद्याच्या तरत्दीद्वारे कायद्याचे उल्लंधन झाल्यास संबंधित कर्जदार/ जामीनदार, मालमत्ताधारक शिक्षेसाठी आणि / किंवा दंडासाठी सरफेसी कायद्यान्वये पात्र ठरतील.

विनांक : २०.०६.२०२४ (इंग्रजीतील मुळ सुचना ग्राह्य धरावी) (शिक्का)



सही/- अधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया

Indian Bank

The spirit of Mumbai

FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

इंडियन बैंक

वाशी सेक्शन १७ शाखा. यनीट क्र. २. अरेन्जा आर्केड. सेक्टर १७. वाशी नवी मंबई. वाशी जिल्हा ठाणे-४०००७०३ महाराष्ट्र

वेबसाईटः https://www.mstcecommerce.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्म मार्फत

'जे आहे जेथे आहे तत्वाने'' ''जे आहे जसे आहे तत्वाने'' सरफैसी ॲक्ट. २००२ अंतर्गत ई-लिलाव, विकी सचन

जोडपत्र IV-ए [नियम ८(६) तरतुदी पहा] स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ८(६) च्या तरतदी सहवाचता सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकंस्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विकीसाठीची ई-लिलाव विकी सचना. याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिळकती तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित असून जिचा **सांकेतिक /प्रत्यक्ष कब्जा**

इंडियन बँक, तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असूने ती खालील खात्यासमोर दिलेल्यो वसुलीकरीता खालील नमूद तारखेस ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वावर विकली जाईल

अ. क्र.	मिळकत आयडी क्र. सह मिळकतीचे वर्णन (कब्जाची स्थिती)	कर्जदार/हमीदार/गहाणवटदारा चे नाव पत्त्यासह	तारण कर्जाची रक्कम	राखीव किंमत (रा.कि.) इसारा अनामत रक्कम (ईएमडी) बोली वाढ रक्कम	
	मिळकत क्र.१- प्लॉट क्र. १३८, सेक्टर-८, वाशी नवीमुंबई, जिल्हा ठाणे-४००७०३ वरील बंगलो मोजमापीत प्लॉट क्षेत्र ४०० चौ मी बिल्ट अप क्षेत्र १४८१ चौ फु • मिळकत आयडी क्र. आयडीआयबीव्ही५१४न्यूभारत१ • ताब्याचा प्रकार : प्रत्यक्ष ताबा	(१) मे. न्यू भारत इंजिनिअरिंग वर्क्स (कर्जदार) पत्ता: सी/२, मिनेर्वा इंडस्टीअल इस्टेट .		हेर्जिनिअरिंग वक्स (कर्जदार) पत्ता: सी/२,	रु. ७,६३,००,०००/-
		बंदर रोड, शिवडी, मुंबई- ४०००१५ पत्ताः डी/३०/०९ टीटीसी इंडस्ट्रीअल वर्क क्षेत्र,		रु. ७६,३०,०००/-	
	मिळकत क्र. २- फ्लॅट क्र ३००५,३०वा मजला, वराझ १, अरिहंत क्लान, आलिशान फेज ।, सह १ पार्किंग जूना सन्हें क्र ५१, हिस्सा क्र १, २, ३ आणि ४, सन्हें क्र ७५, हिस्सा क्र. ए१, ए२ व बी, सन्हें क्र ७४, हिस्सा क्र. ६, नवीन गट/ सन्हें क्र ५१, हिस्सा क्र. ०, गाव रोहिंजन खारघर, तालुका पनवेल,	एम आयडीसी, अलाना कोल्ड स्टोरेज, तुर्भे, नवी मुंबई- ४००७०३ (२) श्री.		₹. १०,०००/-	
	जिल्हा रायगड-४१०२०६ चर्टई क्षेत्र ७६.७१ चौ मी, बाल्कनी क्षेत्र ९.७६ चौ मी, एक्रूण क्षेत्र : ८६.४७ चौ मी,	झेहदुद्दीन सिराज फोडकर (कर्जदार व गहाणदार) पत्ता: ए-९०३, क्रिस्टल कोर्ट,	₹.	रु. १,४२,४४,०००/ -	
१	मिळकत आयडी क्र. आयडीआयबीव्ही५१४न्यूभारत२ ताब्याचा प्रकार : प्रत्यक्ष ताबा	सेक्टर-७, प्लॉट क्र. १८/२७, खारघर, जिल्हा रायगड, नवी मंबई-४१०२१० (३) श्री.	५,०४,६८,८५६/-	र्च. १४,२५,०००/-	
	मिळकत क्र. ३- पलॅट क्र ३००६,३०वा मजला, वराझ १, अरिहंत क्लान, आलिशान फेज ख, सह १	अब्बाद सिराज फोडकर (हमीदार व गहाणदार) पत्ता: ए-९०३, क्रिस्टल कोर्ट,	राजास	रु. १०,०००/-	
	पार्किंग जूना सन्हें क्र ५१, हिस्सा क्र १, २, ३ आणि ४, सन्हें क्र ७५, हिस्सा क्र. ए१, ए२ व बी, सन्हें क्र ७४, हिस्सा क्र. ६, नवीन गट/ सन्हें क्र ५१, हिस्सा क्र. ०, गाव रोहिंजन खारघर, तालुका पनवेल, जिल्हा रायगड-४१०२०६	सेक्टर-७, प्लॉट क्र. १८/२७, खारघर, जिल्हा रायगड, नवी मुंबई-४१०२१० ४) सौ. बानू		रु. १,४२,४४,०००/ -	
	चर्टई क्षेत्र ७६.७१ चौ मी, बाल्कनी क्षेत्र ९.७६ चौ मी, एकूण क्षेत्र : ८६.४७ चौ मी, • मिळकत आयडी क्र. आयडीआयबीव्ही५१४न्यूभारत३ • ताब्याचा प्रकार : प्रत्यक्ष ताबा	सिराज फोडकर (हमीदार व गहाणदार) पत्ता: ए-९०३,		रु. १४,२५,०००/-	
		क्रिस्टल कोर्ट, सेक्टर-७, प्लॉट क्र. १८/२७, खारघर, जिल्हा रायगड, नवी मुंबई- ४१०२१०		₹. १०,०००/-	
ई-र्1	लेलावाची तारीख आणि वेळ: २६.०७.२०२४ रोजीस स. ११.०० वा.	मिव	ळकतीवर बोजा : श	ाून्य	

बोलीदारांना ऑनलाईन बोलीमध्ये भाग घेण्यासाठी आमचे ई-लिलाव सेवा पुरवठादार **मे. एमएसटीसी लि. ची वेबसाईट www.mstcecommerce.com** ला भेट देण्याचा सह्रा देण्यात येत आहे. नांत्रिक महाय्यासाठी कपया

एमएसटीसी हेल्प डेक्स क. ०३३–२३४०००२०/२३४०००२१/२३४०००२२ आणि सेवा परवठादार हेल्प डेक्स मध्ये उपलब्ध इतर हेल्पलाईन नंबर्स वर कॉल करा. **एमएसटीसी लि. सह नोंदणी** स्थितीसाठी ibapiop@mstcecommerce.com आणि ईएमडी स्थितीसाठी ibapifin@mstcecommerce.com वर संपर्क साधावा

मिळकत तपशील आणि मिळकतीचा फोटोग्राफ आणि लिलाव अटी आणि शर्तींकरिता कृपया https://ibapi.in ला भेट द्या आणि या पोर्टलशी संबंधित स्पष्टीकरणासाठी कृपया हेल्पलाईन क्रमांक १८००१०२५०२६ आणि ०११-४११०६१३१ येथे संपर्क साधावा.

बोलीदारांना https://ibapi.in आणि www.mstcecommerce.com सह वेबसाईट मध्ये मिळकतीचा शोध करताना वरील नमृद **मिळकत आयडी** क्रमांक वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. **तिकाण:** वाशी सेक्टर १७

प्राधिकृत अधिकारी, **इंडियन बँक** दिनांक: १८.०६.२०२४

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई मध्ये एमटीएनएल भवन, ३रा मजला, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४०० ००५. ओ.ए. क्र. ५५५ सन २०२३

बँक ऑफ बडोटा (पूर्वी देना बँक)अर्जदाः मे. कार्तिक टेक्सटाईल्स ...प्रतिवादी

न्याअर्थी, वरील नमूद् **ओ. ए. क्र. ५५५ सन २०२३** सन्माननीय पीठासिन अधिकाऱ्यांसमोर **१९/१२/२०२३** रोजी सचीबद्ध केला होता

ज्याअर्थी, सन्माननीय न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २,१७,५९,९२७.०० (रुपये दोन कोटी सतर **लाख एकोणसाठ हजार नऊशे सत्तावीस मात्र)** च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्य

ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नसार. तम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत ः. विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस) दिवसांत कारणे दाखविण्यासाठी:

. २. मळ अर्जाच्या अन. कमांक ३ए अंतर्गत अर्जटारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मेळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे:

३. मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

४. तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याहं त्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री. भाडेपद्रा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण

व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतन रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

. तुम्हाला सदर डीआरटी ॥ व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि वेनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी **३१ जुलै, २०२४ रोजी स. ११.००** उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

नोंद घ्यावी की, कसर केल्यास, तमच्या गैरहजेरीत अर्जावर सनावणी होऊन निकाल दिला जाईल माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या १८ जुन, २०२४ रोजी दिले

१. मे. कार्तिक टेक्सटाईल्स -. (एकमेव मालक श्री. संतोष भोलानाथ मौर्य)

(एकमेव मालक श्री. संतोष भोलानाथ मौर्य)

गळा क्र. ए−३. व्हिनस इंडस्टियल कॉम्प्लेक्स सोनाळे, तालुका भिवंडी, ठाणे - ४२१३०२.

_{त्र्यवसाय येथे कार्यरत,}

प्रतिवादी

खोली

क./दका

वापरकर्ता

रा/अरा

जाहीर सूचना

३६ए-३६, के. एम. मुन्शी मार्ग, चौपाटी रोड, मुंबई - ४००००७ यथे स्थित, प्रभाग/सेस क्र. डी-२५७१(१ए) आणि २५७१ (१), गिरगाव विभागाचा सी.एस. क्र. १ए/१५२६, ''कोटक कुंज'' म्हणून ज्ञात, धारक मिळकतीचा पुर्नविकास.

वहिवाटदाराचे

क्र.	नाव	नाव		क्र./दुका नक्र.	रा/अरा
		कोटक कुंज			
8	जॉईनवुड रियल्टी प्रा. लि. (मालकाच्या ताब्यात)	जॉईनवुड रियल्टी प्रा. लि. (मालकाच्या ताब्यात)	तळ	१	रा
?	(मयत) मधुसूदन बी.कोटक	डॉ. नीरव मधुसूदन कोटक	तळ आणि १ ल्या दरम्यान मेझानाईन	ए	स
₹	जॉईनवुड रियल्टी प्रा. लि. (मालकाच्या ताब्यात)	जॉईनवुड रियल्टी प्रा. लि. (मालकाच्या ताब्यात)	१ ला	१	रा
8	नैशाद आणि विशाल कोटक (क्लिनिक)	नैशाद आणि विशाल कोटक (क्लिनिक)	१ ला	२०	अरा
ч	(मयत) मधुसूदन बी. कोटक	डॉ. नीरव मधुसूदन कोटक	१ला आणि २ऱ्या दरम्यान मेझानाईन	बी	रा
ξ	धारा एस. शाह संजय आर. शाह	धारा एस. शाह संजय आर. शाह	२ रा	१	रा
b	सरला जे. शाह आणि उन्मेष शाह	सरला जे. शाह आणि उन्मेष शाह	२ रा	?	रा
6	रश्मी शहा	रश्मी शहा	२ रा	æ	रा
9	नलिनी प्रवीण मेहता	नलिनी प्रवीण मेहता	२ रा	8	रा
१०	पॉस्को रिअल इस्टेट प्रा. लि	पॉस्को रिअल इस्टेट प्रा. लि	२ रा	ч	रा
११	मयत एन. बी. कोटक	मीना चेतन बाविशी	२ रा	ξ	रा
१२	परिमल बी. पारीख	परिमल बी. पारीख	३ रा	G	रा
१३	खुशबू झवेरी	खुशबू झवेरी	३ रा	۷	रा
१४	हरिकेन रियल्टीज प्रा. लि.	हरिकेन रियल्टीज प्रा. लि.	३ रा	9	रा
१५	वल्लभदास डी. परमार	वल्लभदास डी. परमार	३ रा	१०	रा
१६	सिमोनी रिकेन शहा	सिमोनी रिकेन शहा	३ रा	११	रा
१७	इला पी. पारीख	इला पी. पारीख	३ रा	१२	रा
१८	क्षितिज एम .कोटक	क्षितिज एम .कोटक	४ था	१३	रा
१९	व्ही. बी. कोटक	भाग्यलता वसंत कोटक	४ था	१४	रा
२०	मयत मधुसूदन भीमजी कोटक	डॉ. नीरव मधुसूदन कोटक	४ था	१५	रा
२१	दिव्यकुमार टी. वैष्णव रजनीश डी. वैष्णव	दिव्यकुमार टी. वैष्णव रजनीश डी. वैष्णव	४ था	१६	रा
22	किंजल हार्दिक शहा	किंजल हार्दिक शहा	४ था	१७	रा

सर्व व्यक्तींना उपरोक्त मिळकतीमध्ये भाडेकरू/वहिवाटदारासंबंधित कोणताही दावा असल्यास सदर प्रसिध्दीच्या तारखेपासून ७ दिवसांत गाळा क्र. १२, मंगल मुर्ती, इंड. प्रि. कॉ-आपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गोवंडी स्टेशन रोड, गोवंडी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र- ४०००८८ येथे त्यांच्या प्रशासकीय कार्यालयात निम्नस्वाक्षरीकाराकडे लेखी सदर कळविणे आवश्यक आहे.

मे. जॉईनवुड रिॲल्टी प्रा. लि. संचालक

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, राजू बी. अडवानी, ज्यांचा पत्ता ०४, मोहन मॅन्शन, गुलमोहर रोड, पूर्व द्रतगती महामार्गालगत, चुनाभट्टी, शीव, मुंबई -४०० ०२२ यांनी खालील नमूद भाडेपट्टी मालमत्तेच्या संदर्भातील विकास हक्क, जिचे मालक/लेसर ए. एच. वाडिया ट्रस्ट, खालील नमूद भाडेपट्टी मालमत्तेच्या पुनर्विकासासाठी धर्मदाय सहआयुक्त यांच्याकडून आवश्यक आदेश मिळविण्याच्या अधीन, सर्व भार, गहाण आणि वाद यापासन मक्त आणि स्पष्ट आणि पणनयोग्य नामाधिकारासह आमच्या अशिलाला मंजूर करण्याचे मान्य केले आहे.

कोणतीही व्यक्ती जिचा सदर मिळकत किंवा तेथील कोणताही भाग किंवा पोर्शन या संदर्भात वारसा, शेअर, विक्री, गहाण, प्रभार, भाडेपटटा, धारणाधिकार, परवाना, भेट, कब्जा, भार किंवा देखभाल याद्वारे किंवा अन्यथा कशाहीच्या मार्गे कोणताही दावा किंवा हक असल्यास त्यांनी या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत अशा सर्व दावा/दाव्यांच्या, जर असल्यास पुष्ठचर्थ सर्व दस्तावेजीय पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय ३रा मजला, यशवंत चेंबर्स, बुर्जोरजी भरूचा मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास असा दावा/दावे, जर असल्यास ते त्यागीत आणि सोडून दिल्याचे मानण्यात येईल.

वरील संदर्भित मिळकतीचे वर्णन

मुंबई उपनगर जिल्हा, तालुका कुर्ला, गाव कुर्ला (चुनाभट्टी), येथे वसलेल्या आणि स्थित आणि तेथील उभ्या इमारत/इमारतींसमवेत एकत्रित सीटीएस क्र. २९०बी, सर्व्हे क्र. २८८ (भाग) धारक मोजमापित ९३६.३० चौ.मी. भाडेपट्टी मालमत्तेचा सर्व तो तकडा आणि पार्सल.

दिनांकित २१ जुन, २०२४.

मे. हरखचंद ॲण्ड कं. करिता

न्यरेका लिमिटेड

व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हिसी)/अदर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स (ओएव्हिएम)

मार्फत घ्यावयाची न्युरेका लिमिटेडची ८वी वार्षिक सर्वसाधारण सभा. कंपनीची ८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') ही एजीएमच्या सूचनेत नम्द केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ आणि निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे (एमसीए) त्याअंतर्गत जारी केलेले सर्क्युलर्स आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनात व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हिसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत **गुरुवार, १८ जुलै, २०२४** रोजी घेण्याचे नियोजित आहे. वरील सर्क्युलर्सच्या अनुपालनात एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसूकडे ज्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत/उपलब्ध आहेत त्या सर्व सभासदांना पाठविण्यात येईल.

३.एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट <u>www.nureca.com</u> वर आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट <u>www.nseindia.com</u> वर आणि सीडीएसएलची वेबसाईट <u>www.evotingindia.com</u> वर सुध्दा उपलब्ध करण्यात येईल.

ज्या सभासदांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् मार्फत त्यांच्या संबंधित

डिपॉझिटरीजकडे त्यांचे ईमेल पत्ते, मोबाईल नंबर आणि/किंवा इतर तपशिल नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे.

. सभासदांना दुरस्थ ई-मतदान/एजीएममध्ये ई-मतदानामार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या कामकाजावर दूरुन त्यांचे मतदान करण्याची संधी आहे. डिमटेरियलाईज्ड माध्यमाने शेअर्स धारण केलेल्या सभासदांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्या सभासदांसाठी दरस्थ ई–मतदान/ एजीएममध्ये ई–मतदानामार्फत मतदान करण्याची पध्दत एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

५. मंडळाने वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता कोणत्याही लाभांशाची शिफारस केलेली नाही.

न्युरेका लिमिटेड करिता सही/-चेतना आनंद

दिनांक : २१.०६.२०२४ तिकाण : चंदिगड

कंपनी सचिव

नोंदणी कार्यालय: कार्यालय क्रमांक १०१, १ला मजला, उद्योग भवन, सोनावाला लेन, गोरेगाव पू., मुंबई शहर, महाराष्ट्र ४०००६३. सीआयएन: एल२४३०४एमएच२०१६पीएलसी३२०८६८. फोन: +९१ १७२-५२९२९०० ईमेल: cs@nureca.com, वेबसाईट: www.ureca.com









🗘 ॲक्सिस बँक लि.

शाखा: गिगाप्लेक्स, एनपीसी-१, ३ रा मजला, एमआयडीसी, ऐरोली नॉलेज पार्क, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८ **ीकृत कार्यालय :** त्रिशूल, समर्थेश्वर मंदिरासमोर,लॉ गार्डन. एलिस ब्रिज, अहमदाबाद - ३८० ००६,

ताबा नोटीस रुल ८(१)

ज्याअर्थी खाली सही करणार **ॲक्सिस बँक लि**. चे अधिकत अधिकारी यांनी. दि सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ऑसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रुल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेले कर्जदार/गहाणदार यांना खाली दिलेल्या तारखांना **मागणी नोटीस** बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेली, बँकेला येणे असलेली रक्कम सदर नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी कर्जदार/सह-कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार आणि खाली नमद केलेले इत

तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ६ व ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तांचा **प्रतिकात्मक ताबा घेतला** आहे आणि सदर मालमत्ता आता खाली सही करणार यांच्या ताब्यात आहेत.

विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तांसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **ॲक्सिस बँक लि.** यांना खाली नमूद केलेली येणे असलेली रक्कम व त्यावरील भविष्यातील व्याज यांच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सरफेसी ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(८)

31(1	तानत तरपुदाकंड पर्यून पत्ता जात आहे.				
अ. क्र.		येणे रक्कम	मागणी नोटीसीची तारीख ताबा घेतल्याची तारीख		
8	ह कर्जदार : प्रतिक्षा संतोष वावरे सह—कर्जदार : आशिष अधिक गायकवाड खाते क्रमांक : PHR057405582538				
	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, बिल्डींग नं. ७, श्रीजी निसर्ग फेज-२ कॉम्प्लेक्स्, प्लॉट नं. १, सर्व्हें नं				

हिस्सा नं. १सी, सर्व्हे नं.११९, हिस्सा नं. २बी वर बांधण्यात आलेली, गाव एरंजद, वळीवली गावाच्या पुढे, तालुका अंबरनाथ, बदलापूर (पश्चिम)-४२१५०३ येथे स्थित, चटई क्षेत्रफळ २६.४८ चौ. मी.+ विशेष चटई क्षेत्रफळ ९.७८ चौ. मी. चतुःसीमा : पूर्वेस : १५ मीटर डीपी रोड, **पश्चिमेस:** स. नं. ११७, **दक्षिणेस:** ३०.०० मीटर बार्वी डॅम एमआयडीसी रोड, उत्तरेस: स. नं. ७३ व स. नं. ११९ २ कर्जदार : विजय गोपीनाथ पवार रू. १९.५३.४७२/- (रु. एकोणीस लाख त्रेपन्न हजार चारशे o./o//२०२३

ı	'			- 1,7 - G,7 1.	- , 4	
ı		सह–कर्जदार : धनश्री विजय पवार	बहात्तर फक्त), दि. १४/०७/२०२३ रोजी आणि त्यावरील व्याज	99/08/20	- 274	
ı		खाते क्रमांक : PHR065205569835		33/04/30	248	
ı		गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ४०३, ए	ए विंग, ४ था मजला, साई नगरी बिल्डींग, सर्व्हे नं. ११०/२ व प	— लॉट नं. १ व	२ या	
ı		जमीनीवर बांधण्यात आलेली, शिवाजी, वागळे हॉस्पिटलजवळ, रोहा, पोस्ट ऑफिस रोहाजवळ, रायगड-४०२१०९चटई क्षेत्रफळ				
ı		४९६.५० चौ. फू. म्हणजेच विक्रीयोग्य क्षेत्रफळ	६७०चौ. फू.			

æ	कर्जदार : बाळू सुरेश विणकर	रू. २२,४०,१४९/- (रु. बावीस लाख चाळीस हजार एकशे	०५/०८/२०२३
	सह—कर्जदार : साधना बाळू विणकर खाते क्रमांक : PHR086104485543	एकोणपन्नास फक्त), दि. १४/०७/२०२३ रोजी आणि त्यावरील व्याज	१९/०६/२०२४
	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. बी-२०६, २रा मजला, श्री विनायक बिल्डींग, सिटी सर्व्हे नं. २७/१ पनवेल, जिल्हा रायगड-४१०२०६ चटई क्षेत्रफळ अंदाजे २३७.८६ चौ. फू.		

कर्जदार : नूरजहान सिद्दीकी रू. १९,९९,४५८/- (रु. एकोणीस लाख नव्याण्णव हजार चारशे सह-कर्जदार : आकीब सिद्दीकी अञ्चावन्न फक्त), दि. ११/१०/२०२३ रोजी आणि त्यावरील व्याज खाते क्रमांक : PHR086105444696 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं.२०३, २ रा मजला, केशकशन अपार्टमेंट बिल्डींग, प्लॉट नं. ६४, सर्व्हे नं. १६९, ममदापुर

	नेरळ-४१०१०१, कर्जत रायगड येथे स्थित, चट	ई क्षेत्रफळ ३०.९४ चौ. मी.	,
ų	कर्जदार : अतिश् मोहन यादव	रू. १९,६५,२३०/– (रु. एकोणीस लाख पासष्ट हजार दोनशे तीस	१२/०१/२०२४
	सह–कर्जदार : मोहन उत्तम यादव खाते क्रमांक : PHR032706685857	फक्त) दि. १४/१२/२०२३ रोजी आणि त्यावरील व्याज	१८/०६/२०२४

गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं.२०३, २ रा मजला, बी विंग अपार्टमेंट, सी ब्लॉक रोड, रायगड-४१०१०१, जमीन सर्व्हे नं. . चटर्ड क्षेत्रफळ ३२.६८ चौ. म्

कर्जदार : शाहबानू आजम सय्यद रू. १४,९२,८०४/– (रु. चौदा लाख ब्याण्णव हजार आठशे चार 97/09/7078 सह-कर्जदार : आजम फाहीम सय्यद **फक्त)** दि. १४/१२/२०२३ रोजी आणि त्यावरील व्याज 85/05/2028 खाते क्रमांक: PHR002305692756 **गहाण मालमत्तेचा तपशील :** फ्लॅट नं.३०६, ३रा मजला,बिल्डींग नं. ५जी सोशील्य बिल्डींग, बदलापूर रोड, विस्या मंदिर रोडजवळ, नेरळ जिल्हा रायगड, रायगड-४१०१०१, सीटीस/सर्व्हे/फायनल प्लॉट नं. १५ १५ १८/२, १८/३ए, १८/३बी-१, १८, ३बी-२

१८, ३डी-२, १८१/१ जुना २२-१, क्षेत्रफळ २८० चौ. फु. कर्जदार : मोह. सुहेल इर्शादअली शेख रू. १७,६५,६१४/- (रु. सतरा लाख पासष्ट हजार सहाशे चौदा 86/08/2028 सह-कर्जदार : फिरोज इर्शाद शेख फक्त) दि. १४/१२/२०२३ रोजी आणि त्यावरील व्याज १८/०६/२०२४ खाते क्रमांक : PHR134208058684

गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ४०२, ४ था मजला, युनिटी आयकॉन अंतर्गत रस्ता, ममदापूर, नेरळ, कर्जत रायगड-४१०१०१, जमीन सर्व्हे नं. १५०, प्लॉट नं. १२, क्षेत्रफळ अंदाजे ५२२ चौ. मी. कर्जदार : किशोर लक्ष्मण ननावरे रू. १३,९५,८३७/- (रु. तेरा लाख पंचाण्णव हजार आठशे 86/08/2028 सह-कर्जदार : पजा मधकर खंडागळे **सदतीस फक्त)** दि. १४/१२/२०२३ रोजी आणि त्यावरील व्याज

१८/0६/२०२४ खाते क्रमांक : PHR134207402263 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं.३०२, ३ रा मजला, विंग I, शिव उत्सव, पाषाणे वांगणी, कर्जत, रायगड-४१०१०१, जमीन सर्व्हें नं. १५०, १५१, हिस्सा नं. ५, १२/ए/३, १२/बी, क्षेत्रफळ २६.६८० चौ. मी, कर्जदार : धर्मेंद दत्तात्रय बर्डे रू. ३०,४१,०८२/- (रु. तीस लाख एक्केचाळीस हजार ब्याऐंशी १७/०१/२०२४

सह—कर्जदार :सखेष्णी धर्मेंद बर्डे फक्त) दि. १४/१२/२०२३ रोजी आणि त्यावरील व्याज १८/०६/२०२४ खाते क्रमांक : PHR057406876442 **गहाण मालमत्तेचा तपशील :** फ्लॅट नं. ३०३, ३ रा मजला, बिल्डींग नं. १२८, समृध्दी एव्हरग्रीन सापेगांव, बदलापूर, ठाणे-४२१५०३ जमीन सर्व्हे नं. ४/२, ७, ७, १०,८, क्षेत्रफळ ६०६.४५ चौ. फू.

कर्जदार : अंजली राम यादव रू. १८,४९,५१४/– (रु. अठरा लाख एकोणपन्नास हजार पाचशे 30/08/2028 सह-कर्जदार : गुडिया बिकाऊ शर्मा चौदा फक्त) दि. १८/०१/२०२४ रोजी आणि त्यावरील व्याज 85/05/2058 खाते क्रमांक : PHR134208063511 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ४०६, जी विंग, दिप होम्स, खरवई, बदलापूर पूर्व, ठाणेम महाराष्ट्र, ४२१५०३, सर्व्हे नं. ८३,

बांधकाम क्षेत्रफळ ३०.४५ चौ. मी. (चटई) कर्जदार : कुंदन कृष्णा पंडिरे रू. १६,०४,७२७/— (रु. सोळा लाख चार हजार सातशे सत्तावीस 30/08/2028 सह-कर्जदार : जयवंती कृष्णा पंडिरे फक्त) दि. १८/०१/२०२४ रोजी आणि त्यावरील व्याज 8505/30/28 खाते क्रमांक : PHR134206874915 गहाण मालमत्तेचा तपशील : नं. २०३, २रा मजला, विंग ई, वंदे मातरम डिवाईन, पाषाण रोड, पाषाण वांगणी (पश्चिम), कर्जत,

रायगड - ४१० १०१, जमीन सर्व्हे नं. १४१, एच. नं. ५ बी, ५ सी, ५, चटई क्षेत्रफळ २४.४६० चौ. मी. कर्जदार : सरेश चिंतामण चौरे रू. १६,९६,१७२/- (रु. सोळा लाख शहाण्णव हजार एकशे | ३०/०१/२०२४ खाते क्रमांक : PHR057408721477 बहात्तर फक्त) दि. १८/०१/२०२४ रोजी आणि त्यावरील व्याज 85/05/3058

गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ५०२, ५ वा मजला, बी विंग, वृंदावन होम ढसेळ, बांधीवली, शालु, पश्चिम, रायगड ४१० १०१, जमीन सर्व्हे नं. ५/१/ए/१, क्षेत्रफळ ४२६ चौ. फू. आणि ५४ चौ. फू. कर्जदार : लोकेश पद्मचरण ज्योतीष रू. १२,६१,४८६/– (रु. बारा लाख एकसष्ट हजार चारशे शहाऐंशी 30/08/202X

सह-कर्जदार : शन्नो बशीरअहमद शेख फक्त) दि. १८/०१/२०२४ रोजी आणि त्यावरील व्याज 86/08/2028 खाते क्रमांक : PHR065208466389 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. २०२, बिल्डिंग नं. ११, २ रा मजला, हिमालय गार्डन, रेशाने, वांगोली, पश्चिम

४२१५०३,जमीन सर्व्हे न. ८/१, ८/२ए/१ आणि ९/१बी, चटई क्षेत्रफळ ३४१ चौ. फू. १४ कर्जदार : अरीफ अब्दुलमाझीद शेख रू. १४,९३,७९७/- (रु. चौदा लाख व्याण्णव हजार सातशे | ३०/०१/२०२४ सह-कर्जदार : हसीबुनिसा अरीफ शेख सत्याण्णव फक्त) दि. १८/०१/२०२४ रोजी आणि त्यावरील व्याज १८/०६/२०२४ खाते क्रमांक : PHR032706996011

गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. जी-१, तळमजला, कृष्णा पॅरडाईज, ममदापूर, नेरळ - ४१०१०१, डी, प्लॉट नं. ६,९, सर्व्हे नं. १६८, क्षेत्रफळ ४०६ चौ. फू

१५ वर्जदार : यास्मिन बानो अजीज खान रू. २७,७४,९१६/— (रु. सत्तावीस लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे 86/04/2023 सह-कर्जदार : शाहिन तौकीर सय्यद सोळा फक्त) दि. ११/०५/२०२३ रोजी आणि त्यावरील व्याज १९/0६/२०२४ खाते क्रमांक : PHR064707870200 **गहाण मालमत्तेचा तपशील :** फ्लॅट नं. ए. ००४/००५, तळमजला, अमान ग्रीन्स, रोहा, रायगड ४०२१०९, चटई क्षेत्रफळ ४१६.३ चौ. फू.

कर्जतार : परिप पांडरंग पाटणकर रू. १८,७५,६१७/- (रु. अठरा लाख पंचाहत्तर हजार सहाशे सतरा २७/०३/२०२४ सह-कर्जदार : कार्तिका प्रदिप पाटणकर फक्त) दि. १८/०३/२०२४ रोजी आणि त्यावरील व्याज १८/०६/२०२४ खाते क्रमांक: PHR057404500448

गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. २१२, त्रिशुंळ गोल्डन वेदा, सर्व्हे नं. ८३/१ आणि ८५, सोनिवली बदलापूर (प) ४३१५०३, चटई क्षेत्रफळ ३३.९३ चौ. फू.

अधिकत अधिकारी, ॲक्सिस बँक लि.

सही/-दिनांक: १८/०६/२०२४, १९/०६/२०२४, स्थळ: ऐरोली, नवी मुंबई

वकील आणि सॉलिसिटर्स